

सामूहिक प्रोत्साहन योजना १९८८ व १९९३  
अंतर्गत वाढीव प्रकल्प मूल्यावर प्रोत्साहने देय  
करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्र.आयडीएल-१००६/प्र.क्र.२११/उद्योग-८,  
मंत्रालय, मुंबई:- ४०००३२,  
दिनांक:- १९ एप्रिल, २००७.

- वाचा:- (१) शा.नि.उ.का.वि.,क्र.आयडीएल- १०९३/(९३७५)/उद्योग-८,दि.६ /७/१९९४,  
(२)शासन परिपत्रक उ.का.वि.क्र.आयडीएल-१०९७/(१३३३२)/उद्योग-८,  
दि.४/१०/१९९७,  
(३) शा.नि.,उ.का.वि.क्र.आयडीएल-१००५/प्र.क्र.७/उद्योग-८,दि.१५/६/२००५.

### प्रस्तावना:-

सामूहिक प्रोत्साहन योजना १९८८ व १९९३ अंतर्गत घटकाच्या वित्तीय संस्थांनी केलेल्या मुल्यांकन अहवालाप्रमाणे सामान्यतः घटकाच्या प्रकल्पाची किंमत निश्चित करून त्याप्रमाणे घटकाला विविध प्रोत्साहने मंजूर करण्यात येतात. प्रकल्पातील गुंतवणूकीची मर्यादा निश्चित केल्यानंतर प्रकल्पाच्या किंमतीत (१)विनिमय दरात झालेली वाढ (२) सामायिक निःसृतीकरण संयंत्रणेच्या (Common Effluent Treatment Plant) किंमतीतील वाढ (३)प्रस्थापित उत्पादन क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी किंवा प्रक्रियेअंतर्गत होणारा तोटा कमी करण्यासाठी बसविलेली आधुनिक यंत्रसामग्री (४)आधुनिक तंत्रज्ञानाने उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी बसविलेली आधुनिक यंत्रसामग्री (५)मूळ उत्पादित करावयाच्या उत्पादनाची (Product) विक्री क्षमता/ गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली Good manufacturing practice किंवा ISO 9000 सारखी प्रणाली अंमलात आणणे अशा विविध कारणामुळे वाढ होते.

संदर्भाधीन दि.४/१०/१९९७च्या परिपत्रकान्वये वाढीव गुंतवणूकीवर काही अटींच्या अधीन राहून सामूहिक प्रोत्साहन योजना १९८८ व १९९३ अंतर्गत लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली होती.तथापि, वाढीव प्रकल्प मूल्यावर प्रोत्साहने मंजुरीसाठी उद्योग घटकाने अर्ज केव्हा करावा,वाढीव प्रकल्प अहवालाचे पुनर्मूल्यांकन केव्हा करावे,दि.६/७/१९९४ च्या शासन निर्णयानुसार मान्य केलेल्या प्रकल्पाच्या किंमतीपेक्षा अधिकची गुंतवणूक २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशा गुंतवणूकीस विस्तारीकरण संबोधण्यात येत असल्यामुळे वाढीव प्रकल्प मूल्याची मर्यादा काय असावी इत्यादी बाबी विचारात घेवून वाढीव प्रकल्प मूल्यावर प्रोत्साहने देय करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

सामूहिक प्रोत्साहन योजना १९८८ व १९९३ अंतर्गत वाढीव प्रकल्प मूल्यावर खालील अटींच्या अधीन राहून लाभ देण्यास शासन मान्यता देत आहे.

- १) पात्रता प्रमाणपत्र देण्याकरिता मान्य करण्यात आलेल्या प्रकल्प किंमतीच्या  
( Approved project cost ) २५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत वाढीव प्रकल्प मूल्य  
( Escalation of project cost ) प्रोत्साहनांकरिता ग्राह्य घरण्यात यावी.

- २) वाढीव गुंतवणूक ही पात्र गुंतवणूक करण्यासाठी विहित केलेल्या शेवटच्या दिनांकापूर्वी ( Cut off date for eligible investment ) केलेली असावी.
- ३) मराठवाडा व विदर्भातील उद्योग घटकांनी वाढीव मूल्यांकनासाठी प्रकल्पाच्या पात्र गुंतवणूकीच्या शेवटच्या दिनांकानंतर एक वर्षाच्या आत व उर्वरित महाराष्ट्रातील घटकांनी अशा शेवटच्या दिनांकानंतर तीन महिन्यांच्या आत केलेला अर्ज ग्राह्य धरण्यात यावा.
- ४) मराठवाडा व विदर्भातील उद्योग घटकांनी वाढीव प्रकल्प अहवालाचे मूल्यांकन/पुनर्मूल्यांकन हे प्रकल्पासाठी पात्र गुंतवणूक करण्याकरिता विहित केलेल्या शेवटच्या दिनांकानंतर ( Cut off date for eligible investment ) एक वर्षाच्या आत व उर्वरित महाराष्ट्रातील घटकांनी अशा शेवटच्या दिनांकानंतर तीन महिन्यांच्या आत दि.१५/६/२००५च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सिकॉम अथवा राष्ट्रीयीकृत बँकेकडून केलेले असावे.
- ५) वाढीव गुंतवणूकीमुळे प्रकल्पाच्या मूळ उत्पादनात अथवा मूळ उत्पादन क्षमतेत वाढ झालेली नसावी. यासंदर्भात पुनर्मूल्यांकन अहवालात स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक राहील.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८/०७/ कराधान-२, दि.५/४/२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

३. हा शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२००७०४२४१५३५१५०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( दा.अं.कुलकर्णी )  
शासनाचे अवर सचिव

प्रति,

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई,  
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,  
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,  
वित्त विभाग( व्यय-१६/कराधान-२),मंत्रालय,मुंबई-३२,  
व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे,  
सर्व उद्योग सहसंचालक ,  
सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र  
निवडनस्ती (उद्योग-८).